

**B**

SL. No. : Q

१८८२ प्र० शैगंड स०व्है : 42 ]

Total No. of Questions : 42 ]

स०क९७ स०व्है : 83-M

**CCE RR  
UNREVISED**

[ १८८२ मुद्रित प्र०गंड स०व्है : 12

[ Total No. of Printed Pages : 12

Code No. : 83-M

येथन कापा.

**विषय : विज्ञान****Subject : SCIENCE**

( भौतिकी, रसायनशास्त्र एवं जीवशास्त्र / Physics, Chemistry &amp; Biology )

( मराठी भाषा०ठर / Marathi Version )

( ह०८० पॅट्रॉक्यूलर / Old Syllabus )

( व्युनरावती०ठ शाला अभ्यूफी०ठ / Regular Repeater )

दिनांक : 02. 04. 2019 ]

[ Date : 02. 04. 2019

समय : बैंक 9-30 ००द मध्याह्न 12-30 रवरींग ]

[ Time : 9-30 A.M. to 12-30 P.M.

गरिष्ठ अ०क्गंड : 80 ]

[ Max. Marks : 80 ]

**विद्यार्थ्यांना सामान्य सुचना :**

- प्रश्न पत्रिकेमध्ये बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ प्रकारचे 42 प्रश्न आहेत.
- प्रश्न पत्रिका विरुद्ध बाजूच्या आच्छादनाने सील ( बंद ) करण्यात आली आहे. परीक्षा सुरु झाल्यावर उजव्या बाजूने कापून तुम्हाला ती उघडावयाची आहे. प्रश्न पत्रिकेमधील सर्व प्रश्न व्यवस्थित आहेत की नाहीत ते तपासून पाहा.
- बहूपर्यायी आणि वस्तुनिष्ठ या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांसाठी दिलेल्या सुचनांचे पालन करा.
- उजव्या बाजूच्या कडेला ( काठावर ) असलेली संख्या पूर्ण गुण दर्शविते.
- पेपरची उत्तरे सोडविण्यासाठी दिलेला जास्तीत जास्त वेळ प्रश्न पत्रिकेच्या पृष्ठावर वरील भागात दिलेला आहे. त्यामध्ये प्रश्न पत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटेही दिलेली आहेत.

TEAR HERE TO OPEN THE QUESTION PAPER

प्रश्न पत्रिका येथून कापून उघाला.

Tear here

खालील प्रत्येक प्रश्नाला किंवा अपूर्ण वाक्यांशाला चार पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी फक्त एक पर्याय बरोबर किंवा अगदी योग्य आहे. बरोबर पयाय निवडा आणि पूर्ण उत्तर त्याच्या संकेत अक्षरासह लिहा :

$$10 \times 1 = 10$$

1. सौर घटाच्या कार्याचे तत्व हे आहे.
  - (A) चुंबकोय परिणाम
  - (B) विद्युत चुंबकोय प्रवर्तन
  - (C) रासायनिक परिणाम
  - (D) फोटोव्होल्टाईक परिणाम ( प्रकाश विद्युत परिणाम ).
  
2. बनस्पतीमध्ये वाढीला आढथळा आणणारे संप्रेरक हे
  - (A) ऑकझीन ( Auxin )
  - (B) अंबसिसीक अम्ल ( Abscisic Acid )
  - (C) गिबरलीन ( Gibberellins )
  - (D) सायटोकायनीन ( Cytokinin ).
  
3. पिवळ्या रंगाची काच बनविण्यासाठी वापरलेले धातूचे संयूग हे आहे.
  - (A) कोबाल्टचे संयूग
  - (B) फेरिक संयूग
  - (C) क्रोमियम संयूग
  - (D) निकेल संयूग.

4. इनपूट ( Input ) व्होल्टेज ( दाब ) बाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरलेले उपकरण हे आहे.

(A) मोटार (B) प्रवर्तीत वेटोळे  
 (C) रोहित्र ( ट्रान्सफॉर्मर ) (D) कम्यूटेटर.

5. उंच वाटाण्याच्या वनस्पतीचे ठेंगू वाटाण्याच्या वनस्पतीशी फलन ( परागीभवन ) घडवून आणले. जर  $F_2$  पिढीमध्ये 24 वनस्पती मिळविल्या तर उंच आणि ठेंगू नाचण्याच्या वनस्पतीची बरोबर संख्या ही आहे.

(A) 18 उंच आणि 6 ठेंगू  
 (B) 12 उंच आणि 12 ठेंगू  
 (C) 6 उंच आणि 18 ठेंगू  
 (D) 16 उंच आणि 8 ठेंगू.

6. भिन्न दिक् जनित्रामध्ये (A.C. dynamo) निर्माण झालेल्या विद्युत प्रवाहाची वारंवारता (frequency) यावर आवलंबून असते.

(A) आर्मचरच्या भ्रमणाचा दर  
 (B) चुंबकोय क्षेत्राचे बल ( strength )  
 (C) वेटोळ्यामधील वेढ्यांच्यी संख्या  
 (D) जनित्राचा आकार ( size ).

7. अल्काईनचे सामान्य रेणूसूत्र हे आहे.

(A)  $C_n H_{2n-2}$  (B)  $C_n H_{2n+2}$   
 (C)  $C_n H_{2n}$  (D)  $C_n H_{2n+1}$ .

8. ओझोनचा थर कमी होण्यास जबाबदार असलेला एक घटक हा आहे.

(A) जंगलाची लागवड (B) जैविक इंधनाचा वापर  
 (C) स्वच्छकांचा वापर (D) एरोसोलचा ( aerosols ) वापर.

9. खालील रासायनिक समीकरणामध्ये 'X' ने दर्शविलेला धातू हा आहे.



- |        |         |
|--------|---------|
| (A) Ag | (B) Au  |
| (C) Fe | (D) Hg. |

10. खालीलपैकी विद्युतचे वहन करणारे जलीय द्रावण हे आहे.

- |                               |
|-------------------------------|
| (A) साखरेचे द्रावण            |
| (B) फ्रूक्टोजचे द्रावण        |
| (C) ग्लुकोजचे द्रावण          |
| (D) सोडियम क्लोराईडचे द्रावण. |

11. स्तंभ - A मध्ये प्राण्यांची ऊती आणि स्तंभ - B मध्ये त्यांचे कार्य दिलेले आहे. तर त्यांच्या योग्य जोड्या जुळवा आणि उत्तर संकेत अक्षरासह लिहा : 4 × 1 = 4

**स्तंभ - A**

- |                                 |
|---------------------------------|
| (A) लिम्फ ( Lymph )             |
| (B) अस्थी मज्जा ( bone marrow ) |
| (C) कंडर ( Tendon )             |
| (D) कास्थी ( Cartilage )        |

**स्तंभ - B**

- |  |
|--|
| (i) स्नायूना हाडाशी जोडतात                           |
| (ii) उत्तेजनाना प्रतिसाद देतात                       |
| (iii) ऑटिबॉडीज ( प्रतिजैवीक ) तयार करतात             |
| (iv) एक हाड इतर हाडाशी जोडतात                        |
| (v) शरीराच्या वाकणे आणि ताणणे या हालचाली घडवून आणतात |
| (vi) शरीरामध्ये पदार्थाच्या वहनास मदत करतात          |
| (vii) रक्तपेशी निर्माण करतात.                        |

**खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :**

$7 \times 1 = 7$

12. सर्व प्रदेशमध्ये पवन चक्क्या बसविल्या जाऊ शकत नाहीत. का ?
13. जर श्रवणकर्ता ( ऐकणारा ) आणि ध्वनिचा उगम एकाच वेगाने आणि एकाच दिशेने जात असतील तर श्रवणकर्त्याला ध्वनिच्या डॉप्लर परिणामाचा अनुभव येत नाही. का ?
14. अमुली वनस्पतीच्या युग्मकोरभिर ( gametophyte ) मध्ये नर आणि मादी युग्मक तयार करणाऱ्या रचनेचे नांव लिहा.
15. आधुनिक आवर्तनाचा नियम लिहा.
16. मातीच्या भांड्याना ( Earthenwares ) झळाळी देण्याचे फायदे कोणते ?
17. एका व्यक्तीच्या रक्तामधील रक्तबिंबिकांची संख्या  $40,000/\text{mm}^3$  असल्याचे आढळून आले. तर ती व्यक्ती कोणत्या आजाराने त्रस्त आहे ?
18. सालीसायलिक ( salicylic ) आम्लामध्ये असलेले दोन कार्यकारी गट लिहा.

**खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :**

$16 \times 2 = 32$

19. आवर्तन सारणी मधील दुसऱ्या आवर्तनातील चार मुलद्रव्ये खालील प्रमाणे दिलेली आहेत. सारणीचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

मूलद्रव्ये	बोरॅन	कार्बन	नायट्रोजन	ऑक्सीजन
अणुक्रमांक	5	6	7	8

- (a) जास्तीत जास्त (i) अणुचा आकार (ii) जास्तीत जास्त आयनीकरण ऊर्जा असणाऱ्या मुलद्रव्याचे नांव लिहा.
- (b) अणुचा आकार आणि आयनीकरण ऊर्जा मधील संबंध लिहा.

20. हल्ली ( Nowadays ) जीवाशम इंधनाला पर्याय म्हणून जैविक इंधन वापरले जाते. याचे शास्त्रीय कारण लिहा.
21. नाद काटा  $60$  सेंकदामध्ये  $6000$  वेळा कंपन पावतो. जर निर्माण होणाऱ्या ध्वनि लहरी  $330 \text{ ms}^{-1}$  वेगाने प्रवास करतात तर त्याची तरंग लांबी काढा.
22. पेट्रोल इंजिनची आकृती काढा आणि त्याच्या खालील भागांना नांवे द्या :
- (i) आगम झडप
  - (ii) पिस्टन.
23. HIV बाधित रोग प्रसाराचे मार्ग लिहा.
24. खालील घटनामध्ये अस्फटिक सिलीकॉन मिळविण्यासाठी वापरलेल्या आम्लाचे नांव लिहा :
- (i) मँग्नेशियम ऑक्साईड वेगळे करण्यासाठी
  - (ii) रासायनिक समीकरणामधील क्रिया न केलेली सिलीका काढून टाकण्यासाठी.
- किंवा**
- खालील सिलीकॉनच्या संयूगांचे उपयोग लिहा :
- (i) सिलीकॉन कार्बाइड
  - (ii) झिओलाईट ( zeolite ).
25. द्विदल बनस्पतीची आकृती काढा आणि त्याच्या पुनरुत्पादन भागाला नांव द्या.

26. खालील रासायनिक क्रियांचे समतोलीत रासायनिक समीकरण लिहा :

- (i) जेव्हा अँल्युमिनीयमची क्रिया क्लोरीनशी होते
- (ii) जेव्हा सोडियमची क्रिया पाण्याशी होते.

### **किंवा**

वितक्कलेले क्रायोलाईट हे अँल्युमिनियम मिळविताना वापरतात कारण लिहा.

27. फेरेडेचे विद्युत चुंबकोय प्रवर्तनाचे नियम लिहा.

28. विद्यार्थ्याने उडणाऱ्या वटवाघळाचे ( bat ) निरीक्षण केले आणि ते पक्षीवर्गातील असल्याचा निश्चय केला. विद्यार्थ्याने घेतलेला निर्णय बरोबर आहे का ? कारणासह स्पष्टीकरण द्या.

29. ऊती संवर्धन ( Tissue culture ) म्हणजे काय ? या तंत्राचे कोणतेही दोन फायदे लिहा.

### **किंवा**

हैड्रोपोनिक्स म्हणजे काय ? हैड्रोपोनिक्सचे कोणतेही दोन फायदे लिहा.

30. विद्युत विलेपनासाठी वापरलेल्या उपकरणाची आकृती काढा आणि त्याच्या खालील भागांना नांवे द्या :

- |           |             |
|-----------|-------------|
| (i) अँनोड | (ii) कॅथोड. |
|-----------|-------------|

31. वाफेच्या इंजिनाच्या कोणत्याही चार मर्यादा लिहा.

### **किंवा**

उष्णता इंजिन ( यंत्रे ) म्हणजे काय ? उष्णता इंजिन मधील क्रॅक शाफ्टचे कार्य लिहा.

32. जहाजाने पाठविलेल्या अतिश्रवणातीत ( ultrasonic ) ध्वनि लहरीचे 6 सेंकदानांतर हिम नगा पासून परावर्तन ( परार्वतित ) होते. जर समुद्रातील पाण्यामध्ये अतिश्रवणातीत ध्वनि लहरीचा वेग  $1530 \text{ ms}^{-1}$  आहे तर समुद्राची खोली किलोमीटर ( km ) मध्ये काढा.

33. भौतिक वैशिष्ट्यामध्ये कॉकेशियन मानव हा मंगोलियन मानवापासून ( पेक्षा ) कसा भिन्न ( वेगळा ) आहे ?

**किंवा**

भौतिक वैशिष्ट्यामध्ये कॉकेशियन मानव हा काँगो मानवापासून ( पेक्षा ) कसा भिन्न ( वेगळा ) आहे ?

34. स्थिर तापमानामध्ये दिलेल्या वायूच्या वस्तुमानाचा दाब आणि घनफळविषयी केलेल्या प्रयोगाची माहिती कोष्टकामध्ये खालीलप्रमाणे दिलेली आहे :

दाब ( पास्कलमध्ये )	घनफळ ( लीटरमध्ये )
$1 \cdot 5 \times 10^5$	10
$2 \cdot 5 \times 10^5$	X
$3 \cdot 0 \times 10^5$	5
Y	2

वरील माहितीवर आधारित X आणि Y च्या किंमती काढा.

**खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :**

$$5 \times 3 = 15$$

35. अणुविद्युत शक्ती भट्टीची सुबक आकृती काढा आणि तिच्या खालील भागांना नांवे द्या :

(i) परावर्तक


(ii) उष्णता विनिमयकारक.

36. ऊसापासून साखर तयार करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करा.

**किंवा**

काकवीपासून इथाईल अल्कोहोल तयार करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करा.

37. खालील ट्रांझिस्टरच्या मंडळ चिन्हाचे निरीक्षण करा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :



- (i) ट्रांझिस्टरच्या P आणि Q ने दर्शविलेल्या क्षेत्रांची नांवे सागा आणि प्रत्येकाचे कार्य लिहा.
  - (ii) या ट्रांझिस्टरच्या प्रकाराचे नांव लिहा.
38. (i) एखाद्या व्यक्तीची DNA प्रतिकृती मिळविण्याच्या तंत्रज्ञानाचे वर्णन करा.
- (ii) कायदेशीर भांडण सोडविण्यास DNA प्रतिकृती तंत्रज्ञान कशाप्रकारे मदत करते ?

### **किंवा**

खालील घटकांशी संबंधीत DNA चे महत्व लिहा :

- (i) अनुवंशिकता
- (ii) प्रथिनांची निर्मिती ( protein synthesis )
- (iii) उत्परिवर्तन.

39. लोखंड मिळविण्यासाठी वापरलेल्या झोतभट्टीची सुबक आकृती काढा आणि त्याच्या भागांना नांवे द्या :

- (i) वितळलेले लोखंड
- (ii) मळी ( slag ).

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

$3 \times 4 = 12$

40. (i) तान्याच्या उत्क्रांतीमधील आद्यतारा ( प्रोटोस्टार ) च्या पायन्याचे ( टप्प्यांचे ) वर्णन करा.

- (ii) संवेग संरक्षणाचा ( Law of Conservation of Momentum ) नियम लिहा.  
अगणीबाणाच्या त्वरणावर अवलंबून असलेले दोन घटक लिहा.

### किंवा

- (i) तान्याच्या उत्क्रांतीमधील कृष्ण विवराचे ( Black hole ) वर्णन करा. कोणत्या घटकानुसार कृष्ण विवराचे अस्तित्व ( उपस्थिती ) ओळखले जाते ?
- (ii) सुटका वेग आणि कक्षोय वेग यामधील संबंध लिहा. “पृथ्वीवर सुटका वेग  $11\cdot2 \text{ kms}^{-1}$  आहे.” या विधानाचा अर्थ काय ?

41. खालील हैड्रोकार्बन्सचे रचना सूत्र आणि उपयोग लिहा :

- (i) बॅझिन
- (ii) टोलीन.

42. मानवी डोळ्याचा उभा छेद दर्शविणारी आकृती काढा आणि त्याच्या खालील भागांना नांवे द्या :

(i) दृक् पटल

(ii) भिंग.

---

---

**83-M**

**12**

**CCE RR**

**RR(B)-5026**